

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी व यंत्रमागविषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी वीज वितरण /पारेषण परवाना धारकांना अर्थसहाय या योजनेसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष २८०१ ५५२५)

महाराष्ट्र शासन.

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८/प्र.क्र.१०/कार्यासन.६.

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख:- १८ फेब्रुवारी, २०१९.

### वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं- २०१८/प्र. क्र.६९ / अर्थ-३, दि.०२.०४.२०१८ व दि.२५.०१.२०१९.
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.पुरक- २०१८/प्र. क्र.१३५ / अर्थ-३, दि.०५.१२.२०१८
- ३) उद्योग,उर्जा व कामगार विभाग,नस्ती क्र. निधीवि-२०१८ /प्र. क्र.१३७/ उर्जा -३.

### शासन निर्णय -

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या वैयक्तिक लाभाध्याना वीजदरात सवलत देण्यासाठी मागणी क्र.टी-५, २८०१, वीज, ०५- पारेषण व वितरण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (०१) कृषीविषयक व यंत्रमागविषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी वीज वितरण /पारेषण परवाना धारकांना अर्थसहाय लेखाशिर्ष (२८०१ ५५२५), ३३-अर्थसहाय या लेखाशिर्षाखाली सन २०१८-१९ या वर्षात रु.२००.०० कोटी इतका निधी नोव्हेंबर,२०१८ च्या विधानमंडळ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केला आहे. यानुषंगाने उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या संदर्भीत क्र.३ येथील प्रस्तावास अनुसरून वित्त विभागाने संदर्भीत वाचा क्र.१ येथे नमूद शासन परिपत्रकान्वये निश्चित केलेल्या मर्यादेत उपरोक्त योजनेसाठी ( २८०१ ५५२५ ) या लेखाशिर्षाखाली रु.१६०.०० कोटी (रुपये एकशे साठ कोटी फक्त ) इतका निधी प्रशासकिय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव ( उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार सदर निधी याच वर्षात खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व उद्योग,उर्जा व कामगार विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत फक्त आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देय असल्याने सदर तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वीज दर सवलतीपोटी खर्च करण्याची दक्षता घ्यावी.
५. सदर शासन निर्णय वित्त विभागाने **वाचा** क्रमांक १ येथील शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०२१६१८२१३२४७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविंद्र दि.औटे  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
२. विकास आयुक्त तथा उद्योग संचालक, मंत्रालय, मुंबई
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक, महावितरण, मुंबई
५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
८. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
११. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. कार्यासन क्र. ३ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई